

परिव्यय व उर्जा लेखापरीक्षण साठी
अर्हताधारक लेखापरीक्षकांची नामतालिका
तयार करणेबाबत.

साखर आयुक्त, महाराष्ट्र राज्य, पुणे
जा.क्र./साआ/लेखापरीक्षण/परिपत्रक/नामतालिका/ ७३२ / २०२४
दिनांक - २३/०२/२०२४

-: परिपत्रक :-

साखर कारखान्यांनी, उत्पादीत होणा-या साखरेचे व इतर उपपदार्थांचा उत्पादन खर्च कमीत कमी ठेवणे आवश्यक आहे. उत्पादन व वितरण खर्च मर्यादीत ठेवल्याने एकूण खर्चात बचत होऊन शिल्लक राहणाऱ्या वाढाव्यात वाढ झाल्याने पर्यायाने ऊस उत्पादक शेतकऱ्यांना जास्तीत जास्त दर देणे साखर कारखान्यांना शक्य होते. यासाठी साखर कारखान्यांकडून साखरेसह अन्य उपपदार्थांच्या उत्पादन खर्चाचे परीक्षण होणे आणि तो खर्च कमीत कमी राखणेबाबत उपाय योजना करण्यासाठी परिव्यय लेखापरीक्षण प्रती वर्षी करणे आवश्यक आहे. यामुळे कारखान्याच्या उत्पादन खर्चावर नियंत्रण ठेवणे शक्य होऊन कारखान्याच्या आर्थिक सक्षमता वाढीस चालना मिळेल.

सहकारी साखर कारखान्यांच्या दैनंदिन कामकाजामध्ये विविध प्रकारच्या उर्जेचा व इंधनाचा उत्पादन प्रक्रीयेमध्ये मोठ्या प्रमाणावर वापर करण्यात येतो. उत्पादन प्रक्रीये दरम्यान इंधनाची व उर्जेची होणारी गळती आणि अनावश्यक वापर टाळण्याकरीता उर्जा लेखापरीक्षण करणे अत्यंत महत्वाचे आहे. ऊर्जा लेखापरीक्षणातून उर्जा व इंधन बचती संदर्भातील प्रभावी उपाय योजना निदर्शनास आणून वेळीच उर्जा व इंधन खर्चावर नियंत्रण राखणे शक्य होते. परिणामी उर्जेच्या सुयोग्य विनीयोगामुळे खर्च होणारी बचत ही साखर कारखान्यांस फायदेशीर असून आर्थिक सक्षमता वाढीस चालना देणारी आहे.

महाराष्ट्र सहकारी संस्थांच्या अधिनियमातील कलम ८१ (२)(अ) व ८१ (२)(ब) अन्वये सुयोग्य व्यापारी तत्त्वे व योग्य वाणिज्यीक प्रथा यांना अनुसरून व्यवस्थापन होण्यासाठी परिव्यय लेखापरीक्षण अर्हताधारक परिव्यय लेखापालाकडून करून घेण्याची तरतुद आहे. तदनुषंगाने राज्य शासनाने दिनांक ०८/१२/२०११ रोजीच्या निदेशान्वये, राज्यातील सहकारी साखर कारखान्यांना, परिव्यय लेखापरीक्षा व उर्जा लेखापरीक्षा, प्रती वर्षी करून घेणे बाबत वैधानिक निर्देश दिलेले आहेत. सदरहु मुलभूत बाबी पाहता साखर कारखान्यांनी त्यांच्या लेख्यांचे परिव्यय लेखापरीक्षण व उर्जा लेखापरीक्षण प्रती वर्षी करून घेणे अनिवार्य झालेले आहे.

शासनाच्या उक्त निदेशानुसार, महाराष्ट्रातील सहकारी साखर कारखान्यांचे परिव्यय व उर्जा लेखापरीक्षण करण्यासाठी या पूर्वी या कार्यालयाद्वारे प्रथम दिनांक दिनांक १६ जानेवारी २०१७ रोजी आणि त्यानंतर १ एप्रिल २०१९ रोजी अर्हताधारक लेखापरीक्षकांची नामतालिका तयार केलेली आहे. दिनांक १ एप्रिल २०१९ रोजी प्रसिध्द केलेल्या नामतालिकेचा कालावधी ५ वर्षे असून ३१ मार्च २०२४ रोजी सदर कालावधी संपुष्टात येत असल्याने पुढील कालावधीसाठीची नामतालिका तयार करणे आवश्यक झालेले आहे.

परिव्यय लेखापरीक्षण (कॉस्ट ऑडिट) व उर्जा लेखापरीक्षण (एनर्जी ऑडिट) यासाठी नव्याने तयार करणेत येणाऱ्या नामतालिकेचा कालावधी ५ वर्षासाठी निश्चित करणेत येत आहे. त्याप्रमाणे सदरची नामतालिका १ एप्रिल २०२४ ते ३१ मार्च २०२९ या ५ आर्थिक वर्षासाठी कायम राहील. तथापि नव्याने अर्हता धारण करणाऱ्या परिव्यय लेखापालांना व उर्जा लेखापरीक्षकांना सदरच्या ५ वर्षांच्या

कालावधीमध्ये नामतालिकेवर यावयाचे झाल्यास त्यांनी प्रतीवर्षी माहे जानेवारी ते मार्च या कालावधीमध्ये परिपत्रकासोबत निर्धारित करून दिलेल्या विहीत नमुन्यामध्ये अर्ज करावयाचा आहे. पात्र अर्जदार अशा रितीने प्रतिवर्षी माहे एप्रिल मध्ये ज्या-त्या नामतालिकेमध्ये पुरवणी यादीद्वारे नोंदणीकृत केले जातील. तथापि पुढील ५ वर्षांसाठी विषद रितीने तयार केलेल्या नामतालिकेचा कालावधी माहे ३१ मार्च २०२९ रोजी संपुष्टात येईल. त्यावेळी सर्वच अर्हताधारक लेखापरीक्षकांनी नव्याने अर्ज करणे अनिवार्य राहिल.

अ) १ एप्रिल २०२४ ३१ मार्च २०२९ या ५ वर्षे कालावधीसाठी परिव्यय लेखापालांना (कॉस्ट अकाउंटंट) नामतालिकेवर नोंदणीकृत होणेसाठीचे अर्हता निकष :

- १) परिव्यय लेखापाल यांना वैयक्तीकरित्या किंवा फर्मद्वारे यापैकी कोणत्याही एकाच कक्षेत अर्ज करता येईल.
- २) परिव्यय लेखापाल हे परिव्यय आणि कार्य लेखापाल अधिनियम, १९५९ च्या कलम ३ खाली स्थापन करण्यात आलेल्या भारतीय परिव्यय आणि कार्य लेखापाल संस्थेचे (ICMAI) सदस्य असले पाहिजेत.
- ३) अर्जदाराकडे, ICMAI ने दिलेले सर्टीफीकेट ऑफ प्रॅक्टिस (COP) असणे आवश्यक आहे. त्याच प्रमाणे फर्मसाठी / वैयक्तीक परिव्यय लेखापालासाठी सद्यस्थितीतील constitution certificate असणे आवश्यक आहे.
- ४) परिव्यय लेखापाल / परिव्यय लेखापाल फर्मस यांना परिव्यय लेखापरीक्षणाचा किमान तीन वर्षांचा अनुभव आवश्यक आहे. त्यांनी किमान ३ कॉस्ट ऑडिट्स केलेली असावीत. (कोणताही प्रक्रीया उद्योग)
- ५) परिव्यय लेखापालांच्या भागीदारी फर्मस / वैयक्तीक परिव्यय लेखापाल यांची नोंदणीकृत कार्यालये महाराष्ट्रात असणे आवश्यक आहे.
- ६) परिव्यय लेखापालांच्या फर्मस / वैयक्तीक परिव्यय लेखापाल यांना मराठी भाषेचे पुरेसे ज्ञान असणे आवश्यक राहिल.
- ७) परिव्यय लेखापालांच्या फर्मस / वैयक्तीक परिव्यय लेखापाल यांना परिव्यय लेखापरीक्षण करण्यापासून अपात्र न ठरविले बाबतचे, वैयक्तीक/ फर्मस यापैकी एकाच कक्षेने नामतालिकेसाठी अर्ज केला असल्याची बाब अशा दोनही निकषांमध्ये पात्र ठरणेसाठी अन्य निकषांसोबत सत्यापनार्थ आवेदन पत्रामध्ये स्वाक्षरी करावयाची आहे.
- ८) अर्हताधारक लेखापरीक्षकांनी विहीत नमुन्यातील अर्जामध्ये निर्धारित केलेल्या निकषांपुढे लागू तपशिल विषद करून या तपशिलाच्या सत्यते प्रित्यर्थ उपलब्ध करून दिलेल्या रकान्यामध्ये अर्जदाराने स्वसाक्षांकन करणे अनिवार्य आहे.
- ९) अर्जदार फर्म / वैयक्तीक परिव्यय लेखापाल यांनी नामतालिकेवर नोंदणीकृत होणेसाठी विहीत करून दिलेल्या नमुन्यात अर्ज/आवेदन पत्र सादर करणे आवश्यक असून त्यासोबत रु. १,०००/- (रूपये एक हजार मात्र) इतके नोंदणी प्रक्रिया शुल्क भरणे आवश्यक आहे. सदर रक्कम खालील बँक खात्यामध्ये आर.टी.जी.एस. / एन.इ.एफ.टी. / रोखीने भरणा करावेत. रक्कम भरणा केलेबाबतचा पुरावा अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे.

१. बँकेचे नाव	- भारतीय स्टेट बँक (State Bank of India)
२. शाखेचे नाव	- युनिव्हर्सिटी रोड पुणे.
३. खाते क्रमांक	- ३४९७१६०५७७१
४. IFSC CODE	- SBIN०००७३३९
५. खाते धारकाचे नाव	- साखर संकुल वटनावळ निधी (SAKHAR SANKUL VATNAWAL NIDHI)

ब) १ एप्रिल २०२४ ते ३१ मार्च २०२९ या ५ वर्षे कालावधीसाठी उर्जा लेखापरीक्षकांना (एनर्जी ऑडिटर) नामतालिकेवर नोंदणीकृत होणेसाठीचे अर्हता निकष :

- १) उर्जा लेखापरीक्षक फर्म मध्ये किमान एक BEE (Bureau of Energy Efficiency) प्रमाणित उर्जा लेखापरीक्षक असणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे वैयक्तीकरित्या अर्ज करावयाचा झाल्यास अर्जदार स्वतः BEE (Bureau of Energy Efficiency) प्रमाणित उर्जा लेखापरीक्षक असणे आवश्यक आहे.
- २) भागीदारी फर्मचे तसेच वैयक्तीक उर्जा लेखापरीक्षक यांचे नोंदणीकृत कार्यालय महाराष्ट्रात असणे आवश्यक आहे. तसेच संबंधीतास मराठी भाषेचे पुरेसे ज्ञान असणे बंधनकारक आहे.
- ३) अर्जदार उर्जा लेखापरीक्षकास / उर्जा लेखापरीक्षक फर्मस यांना उर्जा लेखापरीक्षण क्षेत्रातील किमान तीन वर्षांचा अनुभव आवश्यक आहे.
- ४) अर्जदार फर्म / वैयक्तीक उर्जा लेखापरीक्षक यांनी किमान तीन उर्जा लेखापरीक्षणे केलेली असावी. (कोणताही प्रक्रीया उद्योग)
- ५) भागीदारी फर्मसचे तसेच वैयक्तीक उर्जा लेखापरीक्षक यांचेकडे उर्जा लेखापरीक्षण साधने व उपकरणे असणे आवश्यक. त्याची यादी, खरेदी बिले, कॅलीब्रेशन प्रमाणपत्र अर्जासोबत सादर करावीत.
- ६) उर्जा लेखापरीक्षक यांनी फर्मद्वारे किंवा वैयक्तीकरित्या यापैकी कोणत्याही एकाच कक्षेत अर्ज करणे आवश्यक आहे.
- ७) उर्जा लेखापरीक्षकांच्या फर्मस / वैयक्तीक उर्जा लेखापरीक्षक यांना उर्जा लेखापरीक्षण करण्यापासून अपात्र न ठरविले बाबतचे, वैयक्तीक / फर्मस यापैकी एकाच कक्षेने नामतालिकेसाठी अर्ज केला असल्याची बाब अशा दोनही निकषांमध्ये पात्र ठरणेसाठी अन्य निकषांसोबत सत्यापनार्थ आवेदन पत्रामध्ये स्वाक्षरी करावयाची आहे.
- ८) अर्हताधारक लेखापरीक्षकांनी विहीत नमुन्यातील अर्जामध्ये निर्धारित केलेल्या निकषांपुढे लागू तपशिल विषद करून या तपशिलाच्या सत्यते प्रित्यर्थ उपलब्ध करून दिलेल्या रकान्यामध्ये अर्जदाराने स्वसाक्षात्करण करणे अनिवार्य आहे.
- ९) उर्जा लेखापरीक्षकांच्या फर्मस / वैयक्तीक उर्जा लेखापरीक्षक यांनी नामतालिकेवर नोंदणीकृत होणेसाठी विहीत करून दिलेल्या नमुन्यात अर्ज/आवेदन पत्र सादर करणे आवश्यक असून त्यासोबत रु. १,०००/- (रुपये एक हजार मात्र) इतके नोंदणी प्रक्रिया शुल्क भरणे आवश्यक आहे. सदर रक्कम खालील बँक खात्यामध्ये आर.टी.जी.एस. / एन.इ.एफ.टी. / रोखीने भरणा करावेत. रक्कम भरणा केलेबाबतचा पुरावा अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे.

१. बँकेचे नाव	- भारतीय स्टेट बँक (State Bank of India)
२. शाखेचे नाव	- युनिव्हर्सिटी रोड पुणे.
३. खाते क्रमांक	- ३४९७१६०५७७१
४. IFSC CODE	- SBIN०००७३३९
५. खाते धारकाचे नाव	- साखर संकुल वटनावल निधी (SAKHAR SANKUL VATNAWAL NIDHI)

वरील निकषाप्रमाणे अर्हताधारक परिव्यय व उर्जा लेखापरीक्षकांची नामतालिका तयार करण्यासाठीचा कालबद्ध कार्यक्रम पुढील प्रमाणे निश्चित करण्यात येत आहे.

- १) नामतालिकेवर येण्यासाठी अर्ज करण्याची मुदत दि. २६ फेब्रुवारी २०२४ ते ११ मार्च २०२४ अशी राहिल.
- २) प्राप्त अर्जांचा छाननी कालावधी दिनांक १२ मार्च २०२४ ते २५ मार्च २०२४ इतका आहे.
- ३) माहे एप्रिल २०२४ मध्ये परिव्यय लेखापरीक्षक व उर्जा लेखापरीक्षक यांची नामतालिका घोषित करणेत येईल.
- ४) कॉस्ट अकाऊंटंट व एनर्जी ऑडिटर यांनी निर्धारित निकषास अनुसरून करावयाचे अर्ज स्वतंत्ररित्या सदरहू परिपत्रकासोबत विहित करून देण्यात आलेले आहेत.
- ५) विषयांकित परिपत्रक व विहित करून दिलेले अर्ज साखर आयुक्त कार्यालयाच्या <https://sugar.maharashtra.gov.in> या वेबसाईटवर उपलब्ध आहेत.
- ६) त्याचप्रमाणे विषयांकित परिपत्रक व विहित करून दिलेले अर्ज साखर आयुक्त कार्यालय, साखर संकुल शिवाजीनगर, पुणे आणि प्रादेशीक सहसंचालक कार्यालये पुणे/कोल्हापुर/सोलापूर/अहमदनगर/ औरंगाबाद/नांदेड/अमरावती/नागपूर या ठिकाणी उपलब्ध असतील.

सहकारी साखर कारखान्यांचे परिव्यय लेखापरीक्षण व उर्जा लेखापरीक्षण करणेसाठी संबंधीत लेखापरीक्षक व त्यांच्या फर्मस यांच्या अर्हतेचे निकष प्रस्तुत परिपत्रकामध्ये विषद केलेले आहेत. त्याच बरोबर अर्हताधारक लेखापरीक्षकांनी नामतालिकेवर नोंदणीकृत होणेसाठी करावयाचा अर्ज या सोबत विहित करून देणेत आलेला आहे. अर्हताधारक लेखापरीक्षकांनी निर्धारित करून दिलेल्या कालावधीमध्ये साखर आयुक्त कार्यालयास अर्ज सादर करावेत.


 (अनिल कवडे)
 आयुक्त साखर
 महाराष्ट्र राज्य, पुणे

प्रत माहितीस्तव सविनय सादर -

१. मा. प्रधान सचिव (सहकार) सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभाग, मंत्रालय, मुंबई.

प्रत पुढील उचित कार्यवाहीसाठी -

१. प्रशासन शाखा, साखर आयुक्त कार्यालय, पुणे.
यांनी सदरहू परिपत्रक व त्या सोबतचे विहितअर्ज तात्काळ साखर आयुक्त कार्यालयाच्या संकेत स्थळावर प्रसिध्दीसाठी अपलोड करावेत.
२. अध्यक्ष / उपाध्यक्ष / सचिव, इस्टीट्युट व कॉस्ट अकाऊंटंट्स ऑफ इंडिया, अंतर्गत वेस्टर्न इंडिया रिजनल काउन्सिल.
यांनी सदरहू परिपत्रक व त्यासोबतचा विहित अर्ज इन्स्टिट्युटच्या वेबसाईटवर प्रसिध्दीसाठी अपलोड करावेत.
३. महाव्यवस्थापक, एम.ई.डी.ए. (मेडा) पुणे व उर्जा लेखापरीक्षकांचे संघटन यांना प्रसिध्दीसाठी
४. प्रादेशिक सहसंचालक (साखर) सर्व यांना प्रसिध्दीसाठी.
५. विशेष लेखापरीक्षक वर्ग-१ (साखर) सर्व

उर्जा लेखापरीक्षणासाठी अर्हताधारक लेखापरीक्षकांची नामतालिका तयार करणेबाबतचा अर्ज.

प्रति,

मा. साखर आयुक्त,
महाराष्ट्र, राज्य, पुणे.

फोटो
उर्जा लेखापरीक्षक /
अधिकृत
स्वाक्षरीकर्ता

दिनांक : / / २०२४

विषय : १ एप्रिल २०२४ ते ३१ मार्च २०२७ या कालावधीसाठी उर्जा लेखापरीक्षकांचे
(एनर्जी ऑडिटर) नामतालिकेवर नोंदणीकृत होणेसाठी अर्ज सादर करणेबाबत.

मा. महोदय,

उर्जा लेखापरीक्षणासाठी अर्हताधारक लेखापरीक्षकांची नामतालिका तयार करणेबाबत आपले कार्यालयीन परिपत्रक दिनांक / / २०२४ रोजी प्रसिध्द करणेत आलेले आहे. त्यानुसार मी / आम्ही खालील प्रमाणे अर्ज सादर करीत आहोत.

अ.क्र.	अर्जदाराची माहिती व निकष	माहिती तपशिल व निकष पूर्तता
१	उर्जा लेखापरीक्षकाचे / फर्मचे नाव	
२	वैयक्तीक / भागीदारी फर्म / कंपनी इ.	
३	नोंदणीकृत कार्यालयाचा पत्ता	
४	लेखापरीक्षक, फर्म/कंपनीचा नोंदणी क्र. व दिनांक	
५	संपर्कासाठी व्यक्तीचे नाव	
६	दूरध्वनी / भ्रमणध्वनी क्रमांक	
७	ई-मेल आय.डी.	
८	पॅन नंबर	
९	जी.एस.टी.नंबर	
१०	उर्जा लेखापरीक्षक / फर्म / कंपनी इ.चा दैनंदिन कामकाजासाठीचा कार्यालयीन पत्ता	
		सत्यतेसाठीचे स्वाक्षांकन
११	भागीदारी फर्म / कंपनी / उर्जा लेखापरीक्षक इत्यादि मधील भागीदार / संचालक यांची नावे.	१) २) ३) (स्वाक्षरी)
१२	ब्युरो ऑफ एनर्जी एफिसीएन्सी (Bureau of Energy Efficiency) द्वारे प्रमाणित उर्जा लेखापरीक्षकाचे नाव आणि क्रमांक.	(स्वाक्षरी)

अ.क्र.	अर्जदाराची माहिती व निकष	माहिती तपशिल व निकष पुर्तता
१३	उर्जा लेखापरीक्षणाबाबत अनुभव (वर्षामध्ये)	(स्वाक्षरी)
१४	उर्जा लेखापरीक्षण क्षेत्रात किमान ३ वर्षांचा अनुभव असलेबाबत केलेल्या उर्जा लेखापरीक्षणाचा तपशिल. (कोणताही प्रक्रिया उद्योग)	१) २) ३) (स्वाक्षरी)
१५	भागीदारी फर्म / कंपनी / वैयक्तीक उर्जा लेखापरीक्षक इ. यांचे नोंदणीकृत कार्यालय महाराष्ट्रात आहे काय ?	(स्वाक्षरी)
१६	भागीदारी फर्म / कंपनी / वैयक्तीक उर्जा लेखापरीक्षक इत्यादिंना मराठी भाषेचे पुरेसे ज्ञान आहे काय ?	(स्वाक्षरी)
१७	भागीदारी फर्म / कंपनी / वैयक्तीक उर्जा लेखापरीक्षक यांचेकडे असलेली उर्जा लेखापरीक्षण साधने व उपकरणांची यादी विषद करावी. खरेदी बिले / कॅलीब्रेशन प्रमाणपत्रे अर्जासोबत सादर करावीत.	१) २) ३) ४) ५) (स्वाक्षरी)
१८	भागीदारी फर्म / कंपनी / वैयक्तीक उर्जा लेखापरीक्षक यांना उर्जा लेखापरीक्षण करण्यापासून अपात्र न ठरविले बाबतचे सत्यापन.	उर्जा लेखापरीक्षण करणेसाठी कोणत्याही प्राधिकरणाने अपात्र ठरविलेले नाही / आहे. (स्वाक्षरी)
१९	वैयक्तीक / फर्मस / कंपनी इ. पैकी एकाच कक्षेने नामतालिकेसाठी अर्ज केला आहे काय?	नामतालिकेसाठी वैयक्तीक / फर्मस / कंपनी इ. पैकी एकाच कक्षेने अर्ज केला आहे / नाही. (स्वाक्षरी)
२०	नामतालिकेवर नोंदणीकृत होणेसाठी वैयक्तीक/ फर्मस/कंपनी यांनी नोंदणी शुल्क रु. १,०००/- (रु. एक हजार मात्र) इतके भरणा केला आहे काय ? भरणा रकमेचा तपशिल व पुरावा (बँक स्लिप, अँक्नालेजमेंट इ.) अर्जासोबत सादर करावा.	होय / नाही.

मी / आम्ही उर्जा लेखापरीक्षक म्हणून नामतालिकेवर नोंदणीकृत होणेसाठी वरील प्रमाणे विषद केलेली माहिती माझ्या / आमच्या ज्ञानाप्रमाणे खरी व बरोबर असून सदरहू माहिती खोटी व चुकीची आढळून आल्यास त्याबाबतच्या पुढील कारवाईस मी / आम्ही जबाबदार राहू.

तरी वरील प्रमाणे विषद केलेल्या अर्हतेप्रमाणे उर्जा लेखापरीक्षणासाठी तयार होणाऱ्या नामतालिकेवर माझी / आमची नोंदणी व्हावी, ही विनंती.

(भागीदारी फर्म / कंपनी / वैयक्तीक उर्जा लेखापरीक्षक
यांचे नाव व दिनांकित स्वाक्षरी)

परिव्यय लेखापरीक्षणासाठी अर्हताधारक लेखापरीक्षकांची नामतालिका तयार करणेबाबतचा अर्ज.

प्रति,

मा. साखर आयुक्त,
महाराष्ट्र, राज्य, पुणे.

फोटो
परिव्यय लेखापरीक्षक /
भागीदारी फर्मचे
भागीदार

दिनांक : /०२/२०२४

विषय: १ एप्रिल २०२४ ते ३१ मार्च २०२७ या कालावधीसाठी परिव्यय लेखापरीक्षकांचे (कॉस्ट ऑडिटर) नामतालिकेवर नोंदणीकृत होणेसाठी अर्ज सादर करणेबाबत.

मा. महोदय,

परिव्यय लेखापरीक्षणासाठी अर्हताधारक लेखापरीक्षकांची नामतालिका तयार करणेबाबत आपले कार्यालयीन परिपत्रक दिनांक / /२०२४ रोजी प्रसिध्द करणेत आलेले आहे. त्यानुसार मी / आम्ही खालील प्रमाणे अर्ज सादर करीत आहोत.

अ.क्र.	अर्जदाराची माहिती व निकष	माहिती तपशिल व निकष पूर्तता
१	परिव्यय लेखापालाचे / फर्मचे नाव	
२	वैयक्तीक / भागीदारी फर्म	
३	परिव्यय लेखापरीक्षक / भागीदारी फर्मचा नोंदणी क्रमांक व दिनांक	
४	नोंदणीकृत कार्यालयाचा पत्ता	
५	संपर्कासाठी व्यक्तीचे नाव	
६	दूरध्वनी / भ्रमणध्वनी क्रमांक	
७	ई-मेल आय.डी.	
८	पॅन नंबर	
९	जी.एस.टी.नंबर	
१०	परिव्यय लेखापरीक्षक / भागीदारी फर्मचा दैनंदिन कामकाजासाठीचा कार्यालयीन पत्ता	
		सत्यतेसाठीचे स्वाक्षांकन
११	ICAI ने दिलेले सर्टीफिकेट ऑफ प्रॅक्टिस (COP) आहे काय ?	(स्वाक्षरी)
१२	फर्मसाठी / वैयक्तीक परिव्यय लेखापालासाठी सद्यस्थितीतील constitution certificate आहे काय ? त्याप्रमाणे वैयक्तीक परिव्यय लेखापाल / भागीदार यांची नावे.	१) २) ३) ४) (स्वाक्षरी)
१३	परिव्यय लेखापरीक्षणाबाबत अनुभव (वर्षांमध्ये)	(स्वाक्षरी)

अ.क्र.	अर्जदाराची माहिती व निकष	माहिती तपशिल व निकष पुर्तता
१४	परिव्यय लेखापरीक्षण क्षेत्रातील किमान ३ वर्षांचा अनुभव असलेबाबत केलेल्या कॉस्ट ऑडिट्सचा तपशिल. (कोणताही प्रक्रिया उद्योग)	१) २) ३) (स्वाक्षरी)
१५	परिव्यय लेखापरीक्षक /भागीदारी फर्मचे नोंदणीकृत कार्यालय महाराष्ट्रात आहे काय?	(स्वाक्षरी)
१६	परिव्यय लेखापरीक्षक /भागीदारी फर्मचे भागीदार यांना मराठी भाषेचे पुरेसे ज्ञान आहे काय?	(स्वाक्षरी)
१७	परिव्यय लेखापरीक्षक /भागीदारी फर्म यांना परिव्यय लेखापरीक्षण करण्यापासून अपात्र न ठरविले बाबतचे सत्यापन.	परिव्यय लेखापरीक्षण करणेसाठी कोणत्याही प्राधिकरणाने अपात्र ठरविलेले नाही / आहे. (स्वाक्षरी)
१८	परिव्यय लेखापरीक्षक /भागीदारी फर्म पैकी एकाच कक्षेने नामतालिकेसाठी अर्ज केला आहे काय ?	परिव्यय लेखापरीक्षक / भागीदारी फर्म पैकी एकाच कक्षेने नामतालिकेसाठी अर्ज केला आहे / नाही. (स्वाक्षरी)
१९	परिव्यय लेखापरीक्षक /भागीदारी फर्म यांनी नामतालिकेवर नोंदणीकृत होणेसाठीचे नोंदणी शुल्क रु. १,०००/- (रूपये एकहजार मात्र) इतके भरणा केलेला आहे काय? भरणा रकमेचा तपशिल व पुरावा (बँक स्लिप, अॅक्नॉलेजमेंट इ.) अर्जासोबत सादर करावा.	

मी / आम्ही परिव्यय लेखापरीक्षक म्हणून नामतालिकेवर नोंदणीकृत होणेसाठी वरील प्रमाणे विषद केलेली माहिती माझ्या / आमच्या ज्ञानाप्रमाणे खरी व बरोबर असून, सदरहू माहिती खोटी व चुकीची आढळून आल्यास त्याबाबतच्या पुढील कारवाईस मी / आम्ही जबाबदार राहू.

तरी वरील प्रमाणे विषद केलेल्या अर्हतेप्रमाणे परिव्यय लेखापरीक्षणासाठी तयार होणाऱ्या नामतालिकेवर माझी / आमची नोंदणी व्हावी, ही विनंती.

(परिव्यय लेखापरीक्षक /फर्मचे
यांचे नाव व दिनांकित स्वाक्षरी)